

GE Power India Limited

CIN-L74140MH1992PLC068379

Corporate Office: Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6, Jaypee Wish Town, Sector 128 Noida

Uttar Pradesh - 201301

T +91 0120 5011011 F +91 0120 5011100 www.ge.com/in/ge-power-india-limited

30 May 2022

To,
The Manager - Listing
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051

To,
The Manager - Listing **BSE Ltd.**25th Floor, P.J. Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Symbol: GEPIL Scrip Code: 532309

Sub.: Newspaper publication & copy of notice sent to shareholders for transfer of shares to IEPF

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, please find enclosed copies of the following documents in respect of reminder sent to shareholders for transfer of shares to Investor Education and Protection Fund (IEPF) pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with IEPF (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time:

- 1. Specimen of notice sent to the relevant shareholders; and
- 2. Notice published in Mint, Free press Journal and Navshakti (Marathi)

This is for your information and records.

Thanking you, Yours truly,

For GE Power India Limited

Kamna Tiwari
Company Secretary & Compliance Officer



GE Power India Limited

Regus Magnum Business Centers, 9th floor,
Platina Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai, Maharashtra - 400051
E-mail: in.investor-relations@ge.com

Date: May 27, 2022

R/CIFC/IEPF/2021/1

REF: Folio/ DP Id/Client Id:

Dear Member(s),

Sub.: Unclaimed Dividend and Transfer of Equity Shares of GE Power India Limited to Investor Education and Protection Fund Suspense Account (IEPF) for financial year 2014-15

We draw your kind attention to the dividend warrants stated below issued to you for the Dividend declared by GE Power India Limited ("the Company") on 22 July 2015 in respect of the financial year 2014-2015 for shares held by you in the Company.

We find from our records that the said dividend warrant has not been encashed by you. As you may be aware, as per section124(5) of the Companies Act, 2013 ("the Act"), any money transferred to the Unpaid Dividend Account of the Companypursuant to this section, which remains unpaid or unclaimed for a period of seven years from the date of such transfer shall betransferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF") established by the Central Government. TheCompany has regularly uploaded on its website and also on the website of the Ministry of Corporate Affairs, Government ofIndia, full details of such unpaid or unclaimed dividends before transferring the same to IEPF.

Please note that section 124(6) of the Act requires that all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for sevenconsecutive years shall be transferred to IEPF Demat Account.

In view of the above, you are requested to immediately claim your unpaid/ unclaimed dividend(s) by submitting following documents:

- · Enclosed Letter of Undertaking duly filled and signed
- · Self-attested copy of Pan Card and Address Proof
- · Copy of Cancelled Cheque

to the Company's Registrar and Transfer Agents- KFin Technologies Limited or to the Company at the address mentioned below on or beforeSunday, 28 August 2022. Subsequently, it will betransferred to the IEPF. Thereafter no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amounts and shares transferred to the IEPF.

Please note that if the unpaid/ unclaimed dividend(s) are not claimed by Sunday, 28 August 2022, the equity shares held by you shall be transferred to IEPF in compliance with the applicable provisions of the Act and the Rules.

As per our records, the following dividends which were paid/remitted to you in the last seven consecutive years are remainingunpaid/unclaimed as on date:

Financial year end	Warrant No.	Amount(s) Rs.	Date of declaration of dividend
FINAL 2014-2015			22/07/2015
FINAL 2016-2017			31/07/2017
FINAL 2017-2018			21/07/2018
FINAL 2018-2019			23/07/2019
FINAL 2019-2020			10/09/2020
FINAL 2020-2021			10/08/2021

Note -

- 1.No dividend was declared by the Company in Financial year 2015-16
- 2. Unpaid Dividends upto Financial Year 2013-14 have already been transferred to IEPF.

In case of any query, please contact the Company/ KFin Technologies Limited at:-

GE Power India Limited	M/s KFin Technologies Limited
Regus Magnum Business Centers,	Selenium Tower B, Plot 31-32,
9th floor, Platina, Block G,	Gachibowli, Financial District, Nanakramguda,
Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai,	Hyderabad - 500 032, Toll Free No.:
Maharashtra - 400051	1800-4258-998
E-mail: in.investor-relations@ge.com	Email: einward.ris@kfintech.com

Thanking you. Yours faithfully,

For GE Power India Limited Sd/Kamna Tiwari
Company Secretary
Enc: Letter of Undertaking

LETTER OF UNDERTAKING FOR ISSUE OF DUPLICATE DIVIDEND WARRANT(S)

The Board of Directors, GE Power India Limited Regus Magnum Business Centers, 9th floor, Platina, Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai, Maharashtra - 400051

Sub: Encashment of Unpaid/ Unclaimed Dividend(s)

Ref: Folio No./ DP Id/ Client Id:

As per our records, the following dividends which were paid/remitted to you in the last seven consecutive years are

This has reference to your letter dated 27th May 2022. I/We hereby confirm that I/We have not encashedor otherwise dealt in any of the dividend(s) paid by GE Power India Limitedfor/ from Financial Year 2014-15 (i.e. in last seven years) so as to create any adverse claim upon the dividend amount(s).

In consideration of you issuing to me/us Demand Draft(s)/ Pay Order(s) in lieu of the dividend warrant(s) issued to me/us and remaining unpaid/ unclaimed and which are lost/ misplaced or crediting the dividend amount(s) directly to my bank account (being the First-named Member) as mentioned below, I/We hereby agree and undertake to hold you harmless and to keep you protected from/ against all losses, cost or damages which you may sustain or incur by reason of you issuing Demand Draft(s)/ Pay Order(s) or by the Original Dividend Warrant(s) being, at any time, found and presented for payment by any person(s) claiming to be the holder(s) of the Dividend Warrant(s) or in any way interested therein. I/We further agree and undertake to return to you the original Dividend Warrant(s), should it be found by me/us or come into my/ our possession at any time.

-	-										
	Name				Sig	natı	ıre				
First Holder :											
Joint Holder1 :											
Joint Holder2 :											
Address of First Holder:					•						
Email Id:											
Bank Account Details : (for electron	onic credit of un	ıpaid/ ι	ınclain	ned di	vider	nds a	and	all fut	ure d	livide	ends)
Name of the Bank											
Name of the Branch											
Account Number (as appearing in book)	your cheque										
Account Type (Saving/ Current/ Cash Credit) please tick (P) appropriate box		10 - Saving Credit		11 - Current			nt	13 - Cash			
9 Digit MICR Number (as appearin											
MICR cheque issued by the bank) enclose a photocopy of a Client M	Please										
verification	iaster ioi										
11 Digit IFSC Code											
Witness1:		Wit	ness2:								<u> </u>
Name :		Nar	ne :								
Address :		Add	dress :								
Signature :		Sig	nature	:							

Dated

Note: Please note that the 'Undertaking' will be considered only if the same is complete in all respects.



SEMBCORP ENERGY INDIA LIMITED

CIN: U40103HR2008PLC095648

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31. 2022

(Rs. in million) Consolidated Standalone SI. Quarter ended Year ended Quarter ended No **Particulars** March 31, March 31 March 31 March 31, March 31, March 31 March 31 2022 2021 2022 2021 2022 2021 202 2021 Unaudited Unaudited Audited Audited Unaudited Unaudited Audited Audited Total Income from Operations 21,305.6 77,782.39 21,304.9 77,781.68 Net Profit/ (Loss) for the period 4,545.22 8,719.76 (before tax, exceptional and/or extraordinary items) 3,716.9 3,557.45 8,720.12 3,716.95 3,556.74 4,544.9 Net Profit/ (Loss) for the period before tax 3.557.45 8.719.76 (after exceptional and/or extraordinary items) 3.716.98 2.099.20 8.720.12 3.716.9 3.556.74 4.544.9 Net Profit/ (Loss) for the period after tax 3,557.45 1,423.65 8,720.12 3,041.40 3,556.74 8,719.76 3,041.40 3,869.3 (after exceptional and/or extraordinary items) Net Profit for the period/ year after tax (after exceptions (824.43)23,477.5 (283.19)and/or extraordinary items)-discontinued operations^ Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 2.980.52 3.673.56 1.565.80 9.274.80 2.980.52 2.848.9 27,492.6 8.989.73 Paid up Equity Share Capital 54.336.69 54.336.69 54.336.69 54,336.69 54.336.69 54.336.69 54.336.69 54 336 69 56,654.21 Reserves (excluding revaluation reserve) 56,656.44 55,245.28 56,656.44 55,245.28 56,654.21 29,560.70 29,560.70 8 Securities Premium Account 40,207.0 40,207.0 9 Net worth ,10,993.13 1,09,581.97 1,10,993.13 1,09,581.97 1,10,990.90 83,897.39 1,10,990.90 83,897.39 10 Paid up Debt Capital / Outstanding Debt 84,989.00 1,32,372.57 84.989.00 1.32,372.57 84,989.00 2,01,099.65 84,989.00 2,01,099.65 11 Outstanding Redeemable Preference Shares 12 Debt Equity Ratio 0.77 1.21 0.77 2.40 13 Earnings per equity share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -1. Basic (in Rs.): 0.56 0.65 0.26 1.60 0.56 0.5 5.01 1.56 0.56 0.65 1.60 0.56 0.51 5.0 1.56 2. Diluted (in Rs.) 0.26 14 Capital Redemption Reserve 15 Debenture Redemption Reserve

*The earnings per equity share for the Quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are not annualised

^ Comparative information has been re-presented due to discontinued operation, and the ratios presented here are for both continued and discontinued operations

0.43

3.88

16 Debt Service Coverage Ratio

17 Interest Service Coverage Ratio

Notes: The above is an extract of the detailed quarterly and annual financial results filed with the Stock Exchange under the Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The detailed quarterly and annual financial results are available on the Bombay Stock Exchange website at

1.98

2.68

0.68

2.03

1.65

2.21

0.41

3.88

0.27

2.17

0.38

- The Standalone and Consolidated financial results of the Company for the year ended March 31,2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors during their respective meetings held on May 26, 2022. The Statutory Auditors of the Company have issued an Audit report with unmodified opinion.
- For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the website at www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors of Sembcorp Energy India Limited

Place: Gurugram Date: May 26,2022

Vipul Tuli Managing Director

0.77

2.04

Regd. Office: 5th floor, Tower C, Building No. 8, DLF Cybercity Gurgaon 122002, Haryana, India Telephone No.: (91) 124 389 6700, Fax No.: (91) 124 3896710, Email: cs.india@sembcorp.com

DELHI JAL BOARD, G. ODFINC.T OF IELHI OFFICE OF THE CHWENTER ANALYST (W&S)-I WATER WORKS/AZIRABAD, DELHI-110054									
PRESS NIT No- 07 (2022-23)									
NIT No.		Tender Amount (Rs.)	Earnest Money (Rs.)	Date of release of Tender in e-procurement soluti	Last date/ Time receipt of onTender through				
		. ,	, ,	•	e-procurement solution				
7.	S/I/T/C OF 02 CHLORINATOR OF 40 I CAPACITЖT 1ST 40 MGD WTWAZIRABAD		Rs. 96000 (Rupees Ninety Six Thousand only)	2022_DJB_222942_1 Publish Date	06-June-2022 up to 12.30 PM				
	along with all terms conditions is available of JED BR.R.O. (WATER)	on DJB web sitt			n				

55,658



S. No.	PARTICULARS	YEAR	ENDED
		31.03.2022	31.03.2021
1	Premium Income (Gross)	43,208.46	47,014.38
2	Net Profit / (Loss) After Tax	2,005.74	1,920.44
3	Paid Up Equity Share Capital	877.20	877.20
4	Net Worth (Including Fair Value Change Account)	55,657.73	49,643.19
5	Total Assets	144,887.37	134,661.22
6	Solvency Ratio	1.96	1.74

IRCON INTERNATIONAL LTD. (A Govt. of India Undertaking CIN: L45203DL1976GOI008171, Web: www E-Procurement Notice (National Competitive Bidding) e-Tender No.: IRCON/2052/TINSRC/Lift-Trav/202/88 Date: 25.05.2022
e-Tender for and on behalf of South Eastern Railway is invited from bidders meeting qualifying requirements for the work of 'Design, Manufacture, Supply, Installation, Testing, Commissioning, and maintenance of Lifts and Travellators complete with all the equipment / filems, accessories with Warranty Period of two (02) years and Annual Maintenance Contract (AMC) for ten (10) years after expiry of Warranty Period at Santragachi Station under Station Development Project" of South Eastern Railway.

Estimated Cost of the work

23,94,22,000/- (inclusive of all applicable taxes and GST)

Earnest Money Deposit

71,97,500/-

Last Date & Time of e-Bid Submission 15.06.2022 up to 15:00 Hrs.

For further details, visit website https://etenders.gov.in/eprocure/app. Corrigendum, if any, would be hosted only on the website. Chief General Manager/Electrical, C-4 District Centre, Saket, New Delhi-110017



WEST BENGAL STATE ELECTRICITY DISTRIBUTION COMPANY LIMITED

(A Govt. of West Bengal Enterprise) d. Office : Vidyut Bhavan, Block-DJ, Sector4I, Bidhannagi

EXTENSION OF TIME

Ref. NIT No.: PSPD/2X2/R&M_PPSP Adm. Bldg:/01/2022-23, dated: 01.04.2022, originally iblished in this newspaper on 11.04.2022. Schedule of Bid activities are extended as follows Last Date of Bid Submission(Online): 08.06.2022 (15:00 hrs.); (2) Date of Opening of Technical Proposal (Online): 10.06,2022 (15:00 hrs.). All other terms & conditions of the above NIT will remain unchanged. For details, please visit https://wbtenders.gov.in anwww.wbsedd.in ICA-T9295 (3) / 2022

GE Power India Limited CIN: L74140MH1992PLC068379

Registered Office: Regus Magnum Business Centers, 9th floor Platina, Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai Maharashtra - 400051 | **Tel. No.:** +91 22 67000500



NOTICE (Compulsory Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund)

NOTICE is hereby given pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules") and other applicable provisions of the Act, if any, that the Company will credit the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven (7) consecutive years to the DEMAT Account of the Investor Education and Protection Fund Authority (**"IEPF"**).

The Company has sent reminder letters on the registered email addresses of the shareholders available with the Company and dispatched reminder letters to each of the shareholder(s) at their latest available address who have yet not claimed the dividend from the financial year 2014-15 onwards to claim the same on or before Sunday, 28 August 2022. Further, the list containing the details of such shareholders including their names, folio number or DP ID, Client ID and the number of share(s) due for transfer are available on the website of the Company i.e. www.ge.com/in/ gepower-india-limited. Shareholder(s) are requested to verify the details of their share(s) liable to be transferred to the IEPF from the aforesaid list.

In the event, no communication is received from such shareholders by Sunday, 28 August 2022, the Company will transfer the shares to the DEMAT Account of IEPF in compliance with the Rules. The concerned shareholder(s), holding shares in physical form and whose shares are liable to be transferred may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to DEMAT Account of IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

Shareholder(s) may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of the Duplicate Share Certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical shares to IEPF.

Shareholder(s) can claim back from the IEPF Authority the share(s) so transferred as well as unclaimed dividends and corporate benefits accruing on such shares, if any, by following the prescribed procedure in the Rules. No claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the Rules

In case shareholder(s) have any query on the subject matter and the Rules they may contact KFin Technologies Limited, Company's Registrars & Share Transfer Agent at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 at Toll Free No. 1800-4258-998 or write an email at einward.ris@kfintech.com

For GE Power India Limited

sd/ Date: 27 May 2022 **Company Secretary** गैल



(A Govt. of India Undertaking)





Extract from the Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Financial Year Ended 31st March 2022 Standalone Consolidated **Quarter Ended** Financial year Ended Financial year Ended **Quarter Ended** SI. No. **Particulars** 31st March 2022 2021 Audited **Audited Audited Audited Audited** Audited Audited Audited 26,968.21 15.549.07 91.645.72 56.737.79 27.327.71 15.757.16 92.873.82 57.428.26 Total income from operations 2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 3,545.90 13,590.29 6,385.81 4,375.44 3,218.85 15,463.52 2,611.59 7,725.45 Extraordinary items) 3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional 3.545.90 2,611.59 13,590.29 6.385.81 4.375.44 3,218.85 15,463.52 7.725.45 and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional 2.683.11 1.907.67 10.363.97 4.890.18 3,473.77 2.534.64 12.303.63 6.142.82 and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) 5. 3.694.72 2.635.44 12.972.00 6.172.57 4.181.48 3.140.18 14.973.36 7.468.77 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face value of ₹10/- each) 4,440.39 4,440.39 4,440.39 4,440.39 4,440.39 4,440.39 4,440.39 4,440.39 Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet 45,479.97 39,043.10 52,932.20 44,521.35 8. Earnings Per Share (Face value ₹10/- each) (a) Basic (in ₹) 6.04 4.24 23.34 10.85 7.78 5.52 27.60 13.61 (b) Diluted (in ₹) 6.04 4.24 23.34 10.85 7.78 5.52 27.60 13.61 (EPS for the quarter not annualised)

Notes:-

- 1. The above is an extract of the detailed format of financial results for the Quarter and Financial Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchanges website (www.nseindia.com, www.bseindia.com) and Company's website (www.gailonline.com).
- 2. The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India Place: New Delhi
- 3. The Board of Directors in its meeting held on 27th May 2022 recommended the final dividend of ₹1.00 per equity share having face value of ₹10 each for FY 2021-22, subject to approval by the members of the
- 4. Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to conform to the current period's classification.

For GAIL (India) Limited

(DIN: 08788595)

Sd/-(R K Jain) Director (Finance) and CFO

Date: 27th May, 2022 (CIN: L40200DL1984GOI018976)

LADAM AFFORDABLE HOUSING LIMITED

Regd Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400 604. Tel No. 022 71191000 Email ID: compliances@ladam.in Website: www.ladamaffordablehousing.com CIN NO.: L65990MH1979PLC021923 INFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021 issued by Ministry of Corporate Affairs Circular and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India,, the Annual General Meeting ('AGM') of the members of Ladam Affordable Housing Limited will be held on Tuesday, June 28, 2022 at 12:30 P.M through video conferencing facility without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

The AGM Notice will also be available on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com and on the CDSL website www.evotingindia.com and on the Company's website www.ladamaffordablehousing.com. No hard copies of the notice will be made available to the Members.

Manner to register/update email addresses:

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following manner:

For Physical Shareholders:

Send Scanned copy of the following documents by email to: support@purvashare.com keeping.ccto:compliances@ladam.in

a. A signed request letter mentioning your name, folio number and complete

b. Self-attested scanned copy of the PAN Card, and

c. Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company.

For Electronic Shareholders:

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained.

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice.

This newspaper intimation will also be available on the website of BSE Limited at www.bseindia.com and on Company website www.ladamaffordablehousing.com For and on behalf of Ladam Affordable Housing Limited

Place: Thane Date: May 27, 2021

Sumesh Aggarwal Director DIN: 00325063

GE Power India Limited

CIN: L74140MH1992PLC068379
Registered Office: Regus Magnum Business Centers, 9th floor, CIN: L74140MH1992PLC068379 Platina, Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai Maharashtra – 400051 | **Tel. No.:** +91 22 67000500 **Website:** www.ge.com/in/ge-power-india-limited

(Compulsory Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund)

NOTICE is hereby given pursuant to Section 124 of the Companies Act 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time (**"the Rules"**) and other applicable provisions of the Act, if any, that the Company will credit the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven (7) consecutive years to the DEMAT Account of the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF").

The Company has sent reminder letters on the registered email addresses of the shareholders available with the Company and dispatched reminder letters to each of the shareholder(s) at their latest available address who have yet not claimed the dividend from the financial year 2014-15 onwards to claim the same on or before Sunday, 28 August 2022. Further, the list containing the details of such shareholders including their names, folio number or DP ID, Client ID and the number of share(s) due for transfel are available on the website of the Company i.e. www.ge.com/in/ gepower-india-limited. Shareholder(s) are requested to verify the details of their share(s) liable to be transferred to the IEPF from the aforesaid list.

In the event, no communication is received from such shareholders by Sunday, 28 August 2022, the Company will transfer the shares to the DEMAT Account of IEPF in compliance with the Rules. The concerned shareholder(s), holding shares in physical form and whose shares are liable to be transferred may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to DEMAT Account of IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

Shareholder(s) may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of the Duplicate Share Certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical shares to IEPF.

Shareholder(s) can claim back from the IEPF Authority the share(s) so transferred as well as unclaimed dividends and corporate benefits accruing on such shares, if any, by following the prescribed procedure in the Rules. No claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the Rules.

In case shareholder(s) have any query on the subject matter and the Rules they may contact KFin Technologies Limited, Company's Registrars & Share Transfer Agent at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 at Toll Free No. 1800-4258-998 or write an email at einward.ris@kfintech.com

For GE Power India Limited

Place: Noida Date: 27 May 2022

Kamna Tiwar Company Secretary

पुणे महानगरपालिका, पुणे

निविदा प्रक्रिया कक्ष पाणीपुरवठा विभाग पुणे महानगरपालिका निविदा जाहिरात – नविन कामे

विक्री कालावधी :- २७/०५/२०२२ पासून १६/६/२०२२

स्वीकृती दिनांक :- २७/०५/२०२२ पासून १६/६/२०२२

م و و الترام و وروز عمار مع معندها معطور شعبور معادها

अ. क्र.	टेंडर क्रमांक	खात्याचे नाव	कामाचे नाव	निविदा संच	अंदाजित पुर्वगणित रक्कम रु.	बयाणा रक्कम रु.	कामाची मुद्	निविदा विषयक जबाबदार व्यक्तीचे नाव व दुरध्वनी
٤.	PMC/water supply/ 2022/73	पाणीपुरवठा विभाग	वडगाव जलकेंद्र अखत्यारीतील केदारेश्वर, आगममंदिरसाठी पंपींग यंत्रणा चालवणे कामी कुशल, अर्धकुशल व अकुशल सेवक पुरविणे.	६,०७९.००	८४,५२,७४६.७२	८४,५२८.००	१५ महिने	श्री. राजपूत मो.नं.: ९६८९९३१४६५

- अ) पुणे मनपाची वरील काम ही अनुभवी ठेकेदारांकडून करून घ्यावयाची आहेत.
- ब) सदर कामाबाबत निविदा अटी/शर्ती इ. बाबतचा सर्व तपशिल निविदा संचामध्ये नमूद केला असून सदर कामांचे निविदा संच www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. निविदा संचाची विक्री व स्विकृती सदर वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून सर्व निविदा दोन पाकिट पद्धतीने मागविण्यात येत आहे.
- क) निविदा विक्रीच्या शेवटच्या दिवशी निविदा संच प्राप्त न झाल्यास व स्विकृतीच्या शेवटच्या दिवशी ऑनलाईन सादरीकरण न झाल्याची सर्वस्वी जबाबदारी
- ड) ऑनलाईन निविदा प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती पाणीप्रवठा विभाग पुणे मनपा येथे मिळेल.
- ई) कार्यालयीन आदेश क्र. अतिमआ (वि.)/३२/२२/०४/२०१६ नुसार बयाणा रक्कम इ.सी.एस./आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. सुविधेमार्फतच स्विकारण्यात

स्वाक्षरी/-संजय देशमुख कार्यकारी अभियंता (विद्युत) पर्वती जलकेंद

पुणे महानगरपालिका

जाहिरात क्र. २/१३२ दि. २६/०५/२०२२

MANAPPURAM FINANCE LTD.

CIN-L65910KL1992PLC006623. IV/470A (old)W638A(New), Manappuram House,

The pledges in specific and the public, in general, are hereby notified that public auction of the gold ornaments pledged in the below accounts is proposed to be conducted at the following branches on 16/06/2022 from 10.00 am onwards. We are auctioning gold ornaments defaulted customers who have failed to make payment of his/her loan amount despite being notified by registered letters. Unauctioned items shall be auctioned on any other days without further notice. Changes in yenue or date (if any) will be displayed at auction centre and on website without any further notice.

GOLD AUCTION NOTICE

List of pledges: AHMED NAGAR, BOLEGAON MIDC AHMEDNAGAR, 130090700029720, 130090700031872, 1878, 1960, 2821, 2871, 2875, 2944, 130090730025314, 8188, 8211, 8245, DELHI GATE AHMEDNAGAR, 130070700028833, 9483, 9622, 9684, 9700, 130070730031407, 1580, NAVIPETH RAHURI, 134010700026563, 6567, 6580, 6612, 6620, 6630, 6636, 6679, 6680, 6681, 6726, 6741, 6762, 6767, 6774, 6778, 6782, 134010730015547, 5594, 5612, 5634, SANGAMNER ROAD SHRIRAMPUR. 132540700023051, 3060, 132540730014569, AURANGABAD, AKASHAVANI CHOWK AURANGABAD, 126600700023862, CIDCO N-8 AURANGABAD, 118090700062723, 2802, 2828, 2940, KALAMANDIR NANDED, 126090700038964, 126090700043576, 3592, 3683, 3699, 3714, 3730, 3732, 3770, 3822, 3855, 3856, 3899, 126090730019245, KRANTI CHOWK AURANGABAD, 117010700039504, 117010700040261, 0263, 0296, RAILWAY STATION ROAD AURANGABAD, 118310700043507, 3508, 5465, SADASHIV NAGAR, 122090700045511, 5573, 5641, 6455, 6463, 6496, 6625, 6633, VAIJAPUR, 135570700023521, VISHNU NAGAR AURANGABAD, 125810700032358, 2391, 2401, 2471, 2500, 2535, JALGAON, BHUSAWAL JALGAON, 132240700020650, 5372, 5387, 5389, 5398, 5420, 5457, 5459, 5470, 5481, 5584, 5585, 5590, 132240730012333, 2679, 2680, KOLHAPUR, JAYSINGPUR, 134960700022116, 2143, 2511, 2769, 2772, 2788, 2820, 2846, 2872, 2901, 2917, 2957, 3002, 134960730014132, 4218, 4226, 4266, 4283, KOLHAPUR BAGAL CHOWK, 108770700039834, 9845, 9846, 9847, 9849, 9887, 9893, 9897, 9904, 9907, 9933, 9964, 108770730015306, KOLHAPUR THARARANI CHOWK, 109150700035060, 6367, 6411, 6414, 6432, 6436, 6446, 6499, 6502, 6531, 6534, 6535, 6545, 6552, 6569, 6584, 109150730018164, 8230, TARABAI PARK, 111060700034831, 5302, 5346, MUMBAI, KANJURMARG WEST, 132570700011907, MUMBAI CITY, KURLA WEST MUMBAI, 127610700018699, SAKINAKA, 100540700491985, 100540730019820, NAGPUR, BEEZAN BAG NAGPUR, 125740700030838, 125740730019840, BHEEM CHOWK NAGPUR, 120970700025004, GANDHIBAGH, 102140730019882, 102140730022425, GHITTIGARDEN, 102090700761346, MEDICAL SQUARE NAGPUR, 121940700035828, 7101, 7148, 121940730027480, 7590, RAMESHWARY ROAD NAGPUR, 118970700053757, 3848, 3901, 4001, 118970730035345, 5369, 5479, 5650, NASHIK, CANEDA CORNER NASIK, 124300700017157, 7316, 7527, 7541, 7557, CIDCO, 111510700049526, 111510730018916, 111510730020924, 3911, DEOLALI NASIK, 114760700028710, 9761, 9835, 9842, 114760700030462, 0507, 0544, 0550, 0598, 0600, 114760730014869, PARIJAT NAGAR, 123830700019487, 9809, 123830700020424, 0466, 0486, 0518, 0527, 123830730009212, SARADA CIRCLE, 112520700018353, 8678, 9156, 9164, 9209, 9590, 9603, 9619, 9623, 9642, 9657, 9669, 9678, 9681, 9685, 9697, 9699, 9704, 9717, 9718, 112520730004872, 4881, 4885, SHIVAJI NAGAR NASIK, 113540700026639, 6642, 7241, 7267, 7280, 7365, 7386, 7398, 113540730014849, 4854, 4859, PARBHANI, SAI ROAD PATHRI, 134480700027657, 7784, 8168, 8497, 8500, 134480730025244, 6962, PUNE, BANER BALEWADI PHATA, 116460700033932, BHOSARI, 107290700071888, 1989, CHAKAN, PUNE, 112870700050302, 0330, 0529, 0532, 112870730030294, 1958, 2003, 2017, 2026, 2027, 2220, CHANDAN NAGAR MAIN ROAD, 108400700051608, 108400700078619, 108400700097397, 7760, 108400700102442, 108400730058349, 108400730065002, 5175, CHINCHWAD, 102830700770258, 0465, DANGE CHOWK PUNE, 110040700057390, 110040730042615, 2791, 2982, KHADKI, 102790700748317, 8318, KONDHAWA, PUNE, 110090700064937, 110090730029552, KUMBARWADA, 108560730038480, LONI KALBHOR, 135160700026669, 135160730018772, M.G.ROAD PUNE, 120600700034593, NARAYANGAON, 117440700018404, 117440700020146, 117440730014810, 6792, NIGADI, 108490730047731, 8317, 9711, SHUKRAVARPETH, 104140700733819, 3853, 3870, 3877, 3886, 3906, 3930, 3932, 3936, 3946, 3959, 104140730016741, 6768, 6769, 6776, 6795, 104140780000010, SWATHANTHRA CHOWK, 109940700017749, RAIGAD, KHARGHAR SECTOR 8, 131350730010306, NEW PANVEL EAST, 135660730020208, 0209, RATNAGIRI, CHIPLUN, 139170700001317, 139170730000503, MARUTI MANDIR, 112960730008535, RATNAGIRI, 139180700001584, 1605, 1606, 1629, 1630, 1638, 1642, 1648, 1651, 1664, 139180730000909, SANGLI, GANDHI CHOWK, 114510700024843, 5355, 5402, 5407, 5416, 5907, 5940, 5963, 5983, 5994, 6001, 114510730023325, 9056, 9061, 9062, 114510780000026, SHIVAJI PUTLA CHOWK, SANGLI, 110260700027319, 8278, 8294, 8297, 8298, 8370, 8415, 110260730024232, VISHARAM BAG, 111620700027103, 8387, 8398, 8428, 111620730031475, 1504, SATARA, KOREGAON SATARA, 120230700016323, 6389, 6396, 6405, 6439, 6444, 120230730007156, 7217, 7325, 7607, 7608, 7616, 7656, 7662, 7665, 7666, RADHIKA ROAD SATARA, 118100700030574, 0575, 0626, 118100730017689, 7708, RAVIWARPETH SATARA, 118110700017206, 7242, 7253, 7285, 7308, 7318, 118110730011473, 1474, 1502, SOLAPUR, BUS STAND SOLAPUR, 117640700043789, 3807, 3810, 3829, 3830, 3906, 3911, 3936, 3957, 3961, 3992, 3993, 4014, 4016, 4037, 117640730014915, 4951, 4955, 4959, 4960, 4992, 5035, 5067, LAXMI MARKET SOLAPUR, 122850700031412, 1436, 1437, 1474, 1478, 1507, 1522, 1527, 1535, 1551, 122850730011046, 1075, 1099, 122850780000056, SIDDESHWARPETH SOLAPUR, 119880700043443, 3959, 3997, 4110, 4143, 4164, 4168, 4180, 4211, 4216, 4238, 4253, 4264, 4266, 4296, 4304, 4315, 4319, 119880730017388, 7407, 7453, 7505, 119880780000081, VIPROAD SOLAPUR, 118680700054455, 5491, 5565, 5667, 5681, 5684, 5728, 5860, 118680730018464, 8485, 8551, WAMAN NAGAR SOLAPUR, 124690700038918, 9871, 124690700040176, 0185, 0241, 0246, 0247, 0255, 124690730017032, 7214, 7615, 7658, 7763, 7777, THANE, ANJUR PHATA, 129870700015160, 5573, 5597, 5630, BADLAPUR EAST THANE, 133450700028874, BELAVALI BADLAPUR, 101540700777485, 9494, 101540730036275, BHIWANDI, 101530700748883, 9720, 9739, 9860, BIRLA GATE ULHASNAGAR, 132690700013179, 3208, 3227, KALWA MARKET, 131330730011506, KALYAN WEST, 102070730022294, 2413, KHADAKPADA CIRCLE, 132800700022271, 2536, 3049, 3067, 3084, 3097, 3114, 3120, 132800730017353, LAL CHOWK ULHASNAGAR, 125330700028359, 125330730008631, MOHONE KALYAN, 132630700033430, 132630730018294, NERUL, 100550700816020, 6699, 100550730014734, THURBE, 127170700016937, 6938, 6967, 6973, 6982, 6987, 6994, 7039, 127170730005933, TITWALA, 107990700045056, 107990730016272, 107990730021887, VANJARPATINAKA BHIWANDI, 129710700019735, 129710700021010, 1591, 1607, 129710730009878, 9879, VASHI, 101050700772303, 101050730013033,

Persons wishing to participate in the above auction shall comply with the following:- Interested Bidders should submit Rs. 10,000/- as EMD (refundable to unsuccessful bidders) by way of Cash on the same day of auction. Bidders should carry valid ID card/PAN card. For more details please contact 9072604049.

Authorised Officer For Manappuram Finance Ltd

Fullerton India **Fullerton India Credit Company Limited**

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES Auction Sale Notice of 15 days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) a Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of ullerton India Credit Company Limited/Secured Creditor, will be sold on "**As is where is**" "As is what is", and "Whatever there is" on 21.06.2022 at 11:00 am to 01:00 pm (with Inlimited extensions of 5 minute each), for recovery of Rs. 12,04,85,978.02/- (Rupee: Twelve Crore Four Lakh Eighty Five Thousand Nine Hundred Seventy Eight And Two Paise Only) as on 03.12.2019 and further interest and other expenses thereon till the date of realization, due to Fullerton India Credit Company Limited/Secured Creditor from the orrowers and Guarantor(s) namely 1) Indus Projects Ltd 2) Mr. Kishor Himatlal Mehta 3) Mr. Abhay Kishor Mehta 4) Mr. Mahavir Kishor Mehta 5) Mr.Madhur Kishor Mehta 6 Indus Mechanical Engineering Company Pvt. Ltd 7) Indus Engineering Company. The reserve price will be Rs. 31,50,00,000/- (Rupees Thirty-One Crore Fifty Lakh Only)

and the Earnest Money Deposit (EMD) will be Rs. 3,15,00,000/- (Rupees Three Crore Fifteen Lakh Only) The last date of EMD deposit is 20.06.2022.

Description of Immovable Property: Survey No. 86, Hissa No. 18B and land, Survey No. 86, Hissa No. 19(P) & S No. 92(P), Land bearing S. No. 86 & 92 have been given CTS No. 1633/1 & 1633/A, "PART" of CTS No. 1633/A admeasuring 2682.51 square meter an part of 1633/1 admeasuring 1477.96 square meter, Marol Naka, Off, Mathuradas Vasn Road, Behind Mittal Commercial Complex, Andheri (East), Mumbai – 400 059.

or detailed terms and conditions of the sale, please Contact 1) Mr. Ankit Rathod: +91 9711922779 2) Mr. Mohit Verma: +91-9794953179 3) Mr.Ashok Kumar Manda:+91 9892294841 Or refer to the link provided in Fullerton India Credit Company Limited/Secure Creditor's website i.e. www.fullertonindia.com Place: Mumbai SD/-, Authorised Officer.

Date: 28.05.2022

Fullerton India Credit Company Limited

OSBI State Bank of India

SARB Thane(11697):- Branch 1st floor Kerom Plot no A-112 Circle, Road No 22 Wagle Industrial Estate Thane (W) 400604 email id:- sbi.11697@sbi.co.in

POSSESSION NOTICE [See Rule 8 (1)](For immovable property)

Whereas The undersigned being the Authorised Officer of State Bank of India under Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interes Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 or the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand notice dated 27.05.2019 calling upon the Borrower - M/s. Bhagwati Wheels and Cars Pvt. Ltd. and Personal Guarantor - of Mr. Dharmesh Kishore Gathani and Mrs. Jyoti Dharmesh Gathani and Corporate Guarantor - M/s. Repton Properties Pvt. Ltd. to repay the amount mentioned in the notices, sum of Rs. 5,02,30,810.00 (Rupees Five Crores Two Lakhs Thirty Thousand Eight Hundred Ten Only) as on 24.05.2019 with further interest, incidental expenses costs, charges to be incurred within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Guarantor and the public in general that the undersigned has taker possession of the property described herein below belonging to M/s. Repton Properties Pvt. Ltd. in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the ${\bf 25th}\,{\bf day}\,{\bf of}\,{\bf May}\,{\bf of}\,{\bf the}\,{\bf year}\,{\bf 2022.}$

The Borrower/Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of **Rs.5,02,30,810.00** and further interest from The Borrower/Guarantor attention is invited to provisions of sub-section (8) of section

(13) of the act, in respect of the time limit available to redeem the secured assets. ******DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY******

Residential Flat No. 303, Survey No. 11, H. No. 9, Third Floor, Wing A, "Solitaire Apartment", NIBM Road, Village Kondhwa, Khurd, Pune – 411048. Total Saleable area 1412 Sq. Ft. in the name of M/s. Repton Properties Pvt. Ltd.

Place : Pune Date : 25.05.2022 **Authorised Office** State Bank of India, SARB Thane

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the members of the public that, (1) Mr. Satish Sampath (2) Mrs. Rajathi Raghavan (3) Mr. Sowmyanarayan Sampath have Sampath (2) Mrs. Rajathi Raghavan (3) Mr. Sowmyanarayan Sampath have agreed to sell and transfer 10 fully paid up Shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 591 to 600 as represented under Share Certificate No. 59 issued by Kalpataru Aura Building No. 1 A, B, C, D Co-operative Housing Society Ltd. alongwith Flat No.11 admeasuring 768 sq. ft. Carpet area equivalent to 71.35 sq. Mt. on the 1st floor alongwith 1 Open Car Parking (ORP# 54) in the building known as Kalpataru Aura Building No.1, Wing 'B' situated at Lal Bahadur Shastri Marg, Ghatkopar (West), Mumbai 400 086 ("Premises") and more particularly described in the Schedule hereunder written to our clients froe from all perumbrances.

free from all encumbrances. All those persons having any right, title, interest, claim by way of inheritance, share, sale, mortgage, transfer, lease, lien, charge, gift, devise sub-lease, lien, heirship, or otherwise howsoever, are hereby required to give notice thereof to the undersigned at M/s. Purnanand & Co., Advocates, Fort Chambers "C", 2nd Floor, 65, Tamarind Lane, Fort, Mumbai- 400 023, within 14 days from the date of publication of this notice, failing which the claim if any, shall deemed to have been waived and our clients will complete transactions without any reference to

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

10 fully paid up Shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 591 to 600 as represented under Share Certificate No. 59 issued by Kalpataru Aura Building Ro. 14, B. C., D Co-operative Housing Society Ltd. alongwith Flat No. 11 admeasuring 768 sq. ft. Carpet area equivalent to 71.35 sq. Mt. on the 1st floor alongwith 1 Open Car Parking (ORP# 54) in the building known as Kalpataru Aura Building No.1, Wing "B" consisting Stilt & 19 upper floors having 3 lifts situated at Lal Bahadur Shastri Marg, Ghatkopar (West), Mumbai 400 086 on the Land bearing C.T.S. No.168A, 168A/1-28, 168A/31-33 & 168B(Pt) Revenue village Ghatkopar, Taluka Kurla and Dist. Mumbai constructed in the year 2010. Dated this 28th day of May, 2022.

Advocates & Solicitor 65, Tamarind Lane, Fort Chambers
"C" Wing, 2nd floor, Fort, Mumbai - 400 023

[Under the Bye-law No. 35]

Notice inviting claims or objections to the trahsfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/

Property of the society. PUBLIC NOTICE

Shri Mohanlal Jaichand Batla, a member of the Mon-Ami Co-operative Housing Society Ltd. having address at CTS No. 41, 41/1, Village Juhu, Silver Beach Road, Juhu, Mumbai-400 049 and holding flat No. C on the ground floor of the Building - "A" belonging to the Society, died on 31st July 2021 without making any nomination. Mr. Aman Mohanial Batla has applied for transfer of the said flat and shares of

the deceased member in his favour.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Mon-Ami Co-op. Housing Society Ltd.

Place : Mumbai Hon. Secretary Date: 27/5/2022

MAHINDRA RURAL HOUSING FINANCE LTD.

Regd. Office: Mahindra Towers, P. K. Kurne Chowk, Worli, Mumba Regional Office: Thane

POSSESSION NOTICE

POSSESSION OF ASSETS UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Whereas, the undersigned being the Authorized Officer of Mahindra Rural Housing Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) were issued by the Authorised Officer of the company to the borrowers and mortgagor.s respectively mentioned below called up on to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The mentioned borrowers and mortgagor s having failed to repay the amount, Notice is hereby given to the below mentioned borrowers in particular and to the public at large that the undersigned has taken **Physical Possession** of the part property from whole property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rules. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties (Secured Asset) mentioned herein and any dealings with the such properties will be subject to the charge o Mahindra Rural Housing Finance Ltd. for an amount as mentioned herein under with interest thereon. The details are as under;

Description of Property Borrower . Co-Borrower . Guarantor Finone No Secured Property Demand Notice Issue Physical Date & Paper Amount Rs. **Publication Date** 961742 Borrower: Madan Kisanrao Patil, All The Piece And Parcel Of The Land With Construction 825357 06/10/2021 26.5.2022 XSEMAPM0079 Shashikala Kisanrao Patil ,brr Add Kalyan There On The Bearing Flat No 202 2nd Flr Maheshwaram 2681 -PANVEL Road Nr Marathi School 2617 Tilak Nagar Sadan Post Temghar, Tal Bhiwandi Dist Thane,bhiwandi Navi Vasti Bhiwandi, Tq Bhiwandi Dist Total Land Area 269 Sq Ft Boundaries: East - Laxmi Apt West - Hindu Smashaan Bhumi South - Glori High School Thane -421302, North - Tmc Muncipal School No 68 Borrower: Raju Somnath Balpuri,renuka All The Piece And Parcel Of The Land With Construction 829778 06/10/2021 26.5.2022 XSEMAPM0079 Raju Balpuri, Brr Add Kalyan Road Naya There On The Bearing Flat No 201 2nd Flr Maheshwaram 2736 -PANVEL Basti 595 Nehru Nagar Dhakar Wadi, Sadan Post Temghar, Tal Bhiandi Dist Thane, Total Land 2736 -PANVEL Kalyan-dombivli, Tg. Bhiwandi, Dist Thane - Area 279 Sg Ft Boundaries: East - - laxmi Appartment 421302 , Guarantor : Ishwar Ashok West-hindu Smashaan Bhumi South - Glori High School Maheshwaram, Room No 146 Kalyan North-tmcmuncipal School No 68 Road Opp Muncipal Road Navi Vasti Bhiwandi Tq Bhiwandi Dist Thane - 42130

Sd.- Authorised Officer Mahindra Rural Housing Finance Ltd. Place: Thane



MUMBAI METROPOLITAN REGION SLUM REHABILITATION AUTHORITY

(excluding the Brihan-Mumbai Municipal Corporation Area)

No.: MMRSRA/ENG/Public Notice-213/2022 Date: 28 May, 2022

PUBLIC NOTICE

This Public Notice is hereby given to all the concerned to inform that it is proposed to declare area of slum structures of slum dwellers situated on S. No. 83/1, 86/1, Village – Panchpakhadi, Taluka - Thane as "Slum Rehabilitation Area", Under Section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971.

The particulars of land are tabulated us under:

	Village – Panchpakhadi, Taluka – Thane										
		Area as	Area to be declare as "Slum Rehabilitation Area" (In Sq. Mtrs.)	Boundaries							
Sr. No.	S. No./ H. No.	per 7/12 Utara (H.R. Sq. mtrs.)		East	West	North	South				
1	83/1	0.17.70	238.97	S. No. 83/1 (pt.)	S. No. 502 A	S. No. 83/1 (pt.)	S. No. 85, 86/1				
2	86/1 124.50.00 375.28		S. No. 502 A	S. No. 86/1 (pt.)	S. No. 502 A	S. No. 86/1 (pt.)					
Total	Area	124.67.70	614.25								

By this Public Notice, it is hereby informed that, land owner or anybody who claims to have any right, title or interest (if any) or is having any claim/objection in respect of the said declaration of the aforesaid property may submit his/her written objection to Chief Executive Officer, Mumbai Metropolitan Region Slum Rehabilitation Area, 2nd floor, Thane Municipal Corporation Market Building, Near Dr. Kashinath Ghanekar Auditorium, Khevra Circle, Glady Alvares Road, Manpada Thane (west)-400 610 within a period of 30 days from the date of publication of this notice. In the case of non-receipt of claim/objection in stipulated time period mentioned as above, said declaration will be initiated.

Sd/-Satish Lokhande **Chief Executive Officer**

Thane Municipal Corporation Market Building, Near Dr. Kashinath Ghanekar Auditorium,

Khevra Circle, Glady Alvares Road, Manpada Thane (W) - 400 610. Tel. 022 25842900,

Email: thane@sra.gov.in

MMR Slum Rehabilitation Authority

सर्व संबंधितांना याद्वारे कळविण्यात येते की. म माझ्या अशीलांपैकी एक असलेल्यांच्या सचनांनसार महसल गाव - गोडदेव, तालका आणि जिल्हा ठाणे चा जुना सर्व्हे क्र. ३६९, नवीन सर्व्हे क्र. ६९, हिस्सा क्र. ३०, मोजमापित ३०० चौ. मी. धारक जिमनीच्या नामाधिकारांची तपासणी करीत आहे. कोणत्याही व्यक्तीस वरील सदर मिळकतीच्या संदर्भात किंवा विरोधात विक्री, भाडेपड़ा कुळवहिवाट, परवाना, गहाण, धारणाधिकार किंवा कोणताही इतर दावा किंवा मागणी च्या मार्गे कोणताही नामाधिकार, हक्क, हितसंबंध किंवा फायदा असल्यास त्यांनी लिखित स्वरूपात तशा कथित दावे किंवा हक्क किंवा आक्षेप ज्यावर आधारित आहेत त्या दस्तावेज किंवा लिखिताच्या रितसर प्रमाणित प्रतींसह मला **''लिगल पॉइंट''.** जी-ए/२. कोमल टॉवर पटेल नगर, स्टेशन रोड, भाईंदर (प), जिल्हा - ठाणे ४०१ १०१ येथे या तारखेपासन १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास असे कथीत हक, दावे, मागण्या सोडून दिल्याचे, त्यागित, रद केल्याचे, परित्यागित असल्याचे मानण्यात येतील आणि माझ्या अशीलांवर सर्व हेतू आणि उद्देशांकरीता अस्तित्वात नसतील आणि मी वरील सद मिळकतींचे नामाधिकार हे स्पष्ट आणि पणनयोग्य

जाहीर सूचना

संदर्भ/क्र./पीएन/०५२८/२०२२ अमित पारेख दि. २८ मे, २०२२ (वकील, उच्च न्यायालय)

1 Revenue from Operations (Net)

and/or Extraordinary items)

PARTICULARS

2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional

5 Total Comprehensive Income for the period [Comprising

Reserves (excluding Revaluation Reserves as shown in

Profit / (Loss) for the period (after tax) and Other

8 Earnings Per Share (EPS) -before extraordinary item

तपशिल

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक

कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता

समभाग भांडवल (जप्त केलेले शेअर्स वगळून)

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)

(कालावधीकरीता नसून फक्त तीमाहीसाठी)

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता

एकत्रित नफा (करानंतर)व इतर सर्वंकश उत्पन्न (करानंतर

www.rodium.net.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे

२०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले.

स्टॅंडअलोन आर्थिक निकालांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे आहे

श) आवश्यक असेल तेथे मागील कालावधीचे आकडे पुन्हा एकत्र केले गेले आहेत

४०१, ४०२/५०१ एक्स क्यूब, प्लॉट ६३६, मजेतार रिपब्लिक थिएटरचा समोर, ऑफ लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०० ०५३, भारत.

करपूर्वे कालावधीकरिता निव्वळ नफा

(अपवादात्मक बाबनंतर)

3 Net Profit / (Loss) for the period before tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Comprehensive Income (after tax)]

the Balance sheet of previous year)

(www.sarvamangalmercantile.com)

(Face Value Rs. 10/- each)

6 Equity Share Capital

a) Basic (Rs.)

b) Diluted (Rs.)

Notes:

Place: Mumbai

Date: May 27, 2022

rodium.

बाबपर्व)

निव्बळ नफा

इतर समभाग

कार्यचलनातून महसूल कर आधी नफा

करानंतर निव्वळ नफा

दिनांक : २८/०५/२०२२

तिकाण: मंबई

मूळ (रू. प्रती शेअर)

सौमिकृत (रू. प्रती शेअर)

4 Net Profit / (Loss) for the period after tax (after

आहे आणि कोणत्याही प्रकारच्या सर्व भारांपास-

मृक्त आहे असे प्रमाणित करेल.

Sr. No

जाहीर सूचना

सामान्य नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की. कोटक महिंदा बँक लि. यांनी खाली नमद वाहनांच्या संदर्भात लिलाव आयोजित केला आहे.

१) महिंद्रा_टुरिस्ट बस एमएच४६एएच०७१३ वायओएम-२०१६

किमान राखीव किंमत : २७२७१३/-

२) अशोक लेलँड ४०१९एफबीटीटी एमएच४६एच६६९८ वायओएम-२०१८ किमान राखीव किंमत : ६६८५२४/-

आयशर व्हीईसीव्हीईपीआरओ१११० एमएच०४जेयु७८९२ वायओएम-२०१९

किमान राखीव किंमत : ९०११९६/-

४) टाटा एस एमएच०८एपी१७९९ वायओएम-२०१९

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600

Registered office: No. 2 Mohatta Bhavan Properties Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018.

Tel.: 24964656/60; Fax: 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com

CIN - L51100MH1983PLC029600

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

किमान राखीव किंमत : १४८५००/-फोर्स टॅम्पो टुव्हलर एमएच४७ई८०२५ वायओएम-२०१७

किमान राखीव किंमत : ३०००००/-

६) अशोक लेलॅंड २५१८सीबीजी एमएच४७वाय६७६४ वायओएम-२०१९ जे में, कोटक महिंदा बँकेकड़े जंगमगहाण आहे ते ''जे आहे जसे आहे'' या तत्वावर विक्री करण्यात

Quarter Ended

31.03.2022 31.12.2021 31.03.2021

0.00

(3.79)

(4.94)

3905.43

24.90

(1.98)

(1.98)

रोडियम रियल्टी लिमिटेड

सीआयएन - एल८५११०एमएच१९९३पीएलसी२०६०१२

संपलेले वर्ष

39.03.2022

(लेखापरिक्षीत)

१,२८८.८९

(१२४.७३)

(१२४.७३)

(६६.७१)

(६२.५०)

३२४.७९

९४६.३६

(2.04)

(2.04)

संपलेले वर्ष

३१.०३.२०२२ (लेखापरिक्षीत)

8.266.68

(84.48)

(३७.४९)

0.00

(11.81)

(11.81

(11.81)

(1540.99)

24.90

(4.74)

(4.74)

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2022 filed with

BSE Limited under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format

of Quarterly/ Yearly Financial Results is available on BSE Limited website (www.bseindia.com) and also on Company's website

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता आणि कालावधीकरीता

एकत्रित आर्थिक परिणामाचे निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही

३१.०३.२०२२

(लेखापरिक्षीत)

नोट क्र.'क' पहांदे

६६०.२७

७२.८९

62.68

१०६.८४

१०७.४४

३२४.७९

3.29

3.29

अ) वरील सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये

दाखल केलेल्या त्रैमासिक आणि वार्षिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. त्रैमासिक आणि वार्षिक

आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (www.bseindia.com) च्या वेबसाइटवर आणि कंपनीच्या

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वरील आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आणि २७ मे

३१ मार्च २०२२ आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संदर्भात ऑडिट केलेले आकडे आणि

संपलेली तिमाही

39.03.2022

(लेखापरिक्षीत)

५७५.९७

कॉर्पोरेट कार्यालय / नोंदणीकृत कार्यालय:

६९.६३

७४.२४

आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीपर्यंतचे वर्ष-तारीख आकडे यांच्यातील समतोल साधणारे आकडे आहेत.

येणार आहे. इच्छुक पक्षकारांनी त्यांचे दरपत्र (ऑनलाईन/ऑफलाईन) सदर वृत्तपत्र प्रकाशनापासून १५

दिवसांच्या आत म्हणजेच ११.०६.२०२२ रोजी किंवा पूर्वी शाखा कार्यालय: कोटक महिंद्रा बँक लि., १६६/१६, ८ वा मजला, अदमास प्लाझा सीएसटी

रोड, कलिना, सांताक्रुझ (पू), मुंबई ४०० ०९८ येथे सादर करावेत किंवा संपर्क: मयुर चव्हाण

(Unaudited) (Unaudited) (Audited) (Audited)

46.91

(0.53)

(0.53)

(1.65)

24.90

(0.66)

(0.66)

For Sarvamangal Mercantile Company Limited

संपलेली तिमाही

३१.०३.२०२१

गेट क्र.'कं पहादे

(१५९.९८)

(१५९.९८)

(१०९.९६)

(१०८.६५)

३२४.७९

(3.38)

(३.३९)

संपलेली तिमाही

38.03.2028

(लेखापरिश्रीत)

(१५८.८७)

(१०८.८१)

फोन: +९१-२२-४२३१०८०० फॅक्स:+९१-२२-४२३१०८५५

E.: inforodium.net W.: www.rodium.net

९७१.६७

(1109.87

कोटक महिंदा बँक लि. संपर्क / ०२२-६६३८३४६६, ईमेल: mayur.chavan1@kotak.com

(Rs. In Lakhs, Except EPS)

Year Ended

31.03.2022 31.03.2021

26.37

26.37

20.74

5639.67

24 90

9097.8

8.33

54.22

4.91

4.91

3.79

2653.08

24.90

3458.13

1.52

1.52

Prakash Sharma

Director

(रू. लाखात

संपलेले वर्ष

38.03.2025

(लेखापरिक्षीत)

१,६००.२९

(३५७.६०)

(३५७.६०)

(२८०.०४)

(२७५.१२)

३२४.७९

९७९.६७

(८.६२)

(८.६२)

संपलेले वर्ष

38.03.2028

(लेखापरिक्षीत)

(३५३.०५)

(२७५.४५)

दीपक छेड

१.६००.२९

रॉडियम रियल्टी लिमिटेड साठी

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

SW INVESTMENTS LIMITED

n SB भारतीय स्टेट बैंक State Bank of India

किरोळ रोड, एलबीएस मार्गालगत, कुर्ला (प), मुंबई ४०००७०

वाहन क्र.

निविदा सादर करणे ०१/०६/२०२२ ते ०६/०६/२०२२ पर्यंत असेल

बुल्या लिलावाद्वारे आधार काय आहे

Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400057. CIN: L65990MH1980PLC023333, Website: www.sw1india.com Email: cosec@sw1india.com, Tel:+91 224287 7800

गहाण विलेखा अंतर्गत बँकेकडे तारण म्हणून गहाण केलेले वाहनाच्या विक्री साठी जाहिर सूचना

खुल्या लिलावाद्वारे वाहनाची विक्री सर्व सामान्य जनतेला सूचना दिली जाते की, स्टेट बँक ऑफ इंडिया खुले लिलावाद्वारा 'जे आहे जसे आहे' आणि जे आहे

नियोजित: ०८/०६/२०२२ वेळ: दुपारी १ ते ३ <mark>लिलावाचे ठिकाण:</mark> सायन आरएसीपीसी, बी विंग, ६०३ आणि ६०४, कोहिनूर सिटी, कमर्शियल १, ६ वा मजला,

सर्व इच्छक खरेदीदार/बोलीदार यांना हे लागू केले आहे की मुंबई येथे देय स्टेट बँक ऑफ बँकेच्या नावे डिमांड डाफ्ट द्वारे

मटी आणि शर्तीसाठी आणि कोणत्याही पुढील माहितीसाठी, कृपया **श्री विवेक बेर्डे (८२८२९४४४९)** यांच्याशी संपर्व

इएमडी म्हणून रु. ४५०००/- च्या देये केल्यास स्वतःची नोंदणी करून खुल्या लिलावात सहभागी होऊ शकतात

निर्मिती आणि मॉडेल

जेथे आहें तत्त्वाव बेंकेच्या ताब्यात असलेत्या गहाण वाहन विक्री करण्यास इंच्छुक आहेत. जसे आहे तेथे आहे आणि जसे आहे तसे आहे या आधारावर बैंकांच्या ताब्यातील गृहीतक असलेली वाहने

रीमा रमेश सोलसे एमएच०३ बीडब्ल्यु८९२८ २०१५ महिंद्रा एक्सय्व्ही५०० ४.५० लाख

रिकटरी विभाग माराज

आरएसीपीसी

किंमत

आरसी इएमडी

(Rs. in Lakhs)

स्थिती

नाही

सही/-अधिकृत अधिकारी

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2022

			וח)	S. III Lakiis,
Sr.	Particulars	Quarter	Ended	Year
No.				Ended
		31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-22
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	5.10	1.76	58.28
2	Net Profit / (Loss) for the period (before	0.72	(6.89)	38.30
	tax, Exceptional and/or Extraordinary items)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax	0.72	(6.89)	38.30
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax	0.53	(4.84)	28.66
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the	(26.71)	-	49.75
	period [Comprising Profit / (Loss) for			
	the period (after tax) and Other			
	Comprehensive Income (after tax)]			
6	Paid up equity share capital (Face Value of	90.00	90.00	90.00
	Rs. 10 each)			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	580.62
	as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year			
8	Earnings per share (of Rs. 10 each)			
	(not annualised) (for continuing and			
	discontinued operations)			
	a) Basic	0.06	(0.54)	3.18
	b) Diluted	0.06	(0.54)	3.18

Notes to the financial results

The above audited results for the quarter and year ended 31st March, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 27th May, 2022. The Statutory Auditors have audited the financial results for the quarter and year ended 31st March, 2022 and have expressed an unmodified opinion.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBIL ODB. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022 are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and Company's website (www.sw1india.com)

> For and on behalf of Board of Directors of SW Investments Limited

Date: May 27, 2022 Place : Mumbai

Lalitha Cheripalli Director (DIN 07026989)



भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालय: "मरुतागिरी", प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३.

फोन :- ६१८९००८८ /६९४९०१३४ /६१८९००८३

कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार, भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २९.०१.२०१९ रोजी मागणी सचना जारी करून प्रमुख कर्जदार I) मे. वेलबर्ट फार्मास्युटिकल्स (बॉम्बे) प्रा. लि., संचालक/सह-कर्जदार i) श्री. सूर्यनारायण मणी त्रिपाठी, संयुक्त/सह-कर्जदार, ii) श्री. मिथिलेश मणी त्रिपाठी, iii) श्री. लक्ष्मी नारायण मणी त्रिपाठी, संयुक्त/सह-कर्जदार: i) श्री. आशुतोष त्रिपाठी, ii) श्री. भुषेश त्रिपाठी यांना सूचनेतील नमूद रक्कम रु. १०,६९,६७,२११/- (रुपये दहा कोटी कोणसत्तर लाख सद्सष्ट हजार दोनशे अकरा मात्र) आणि ॥) श्री. मिथिलेश मणी त्रिपाठी, संयुक्त/सह-कर्जदार: i) श्री. सुर्यनारायण मणी त्रिपाठी, ii) श्री. लक्ष्मीनारायण मणी त्रिपाठी यांना सूचनेतील नमूद रक्कम रु. ५३,९४,९८६/ – (रुपये त्रेपन्न लाख चौऱ्याणव हजार नऊशे शह्यांशी मात्र) दि. ०१.०१.२०१९ रोजीस या रकमेची परतफेड सदर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसात करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार असमर्थ ठरल्याने, सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रकरण क्र. ५५२/एसए/२०१९ आणि ५५३/एसए/२०१९ मधील मुख्य महानगर टंडाधिकारी एम्प्लेनेड यांच्याटारे मंजर टिनांक ०५ ०९ २०१९ रोजीच्या आदेशाच्या निष्पादनातील सहाय्यक प्रबंधक, बोरीवली सेंटर ऑफ कोर्टस् यांच्याद्वारे येथे खालील वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा निम्नस्वाक्षरीकारांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून तदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ९ अन्वये दिनांक २**५ मे. २०२**

विशेषत: सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **भारत को**-<mark>ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.</mark> च्या रक्कम अनु. क्र. । च्या कर्ज खात्याकरीता **रु. १०,६९,६७,२११**/-(<mark>रुपये दहा कोटी एकोणसत्तर लाख सदुसष्ट हजार दोनशे अकरा मात्र) आणि</mark> अनु. क्र. ॥ च्या कर्ज खात्याकरीता रु. ५३,९४,९८६/- (रुपये त्रेपन्न लाख चौऱ्याणव हजार नऊशे शह्यांशी मात्र) दि. १.०१.२०१९ रोजीस च्यासह त्यावरील पुढील व्याज या रकमेच्या भाराअधीन राहील

ाणेश विसर्जन तलाव, बापुबागवे रोड, कांदारपाडा, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०० ०८८ येथे स्थित मंबई शहर आणि मंबई उपनगराच्या नोंदणीकत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील गाव दहिसर, तालका बोरिवली च्या जमीन धारक सर्व्हे क्र. २८९, हिस्सा क्र. ४ (भा.), म्हणजेच सी.टी.एस. क्र. २५३ (भा.) वर बांधकामित ओम साई स्मृती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या ए विंग मधील सातव्या मजल्यावर स्थित जोडलेले आणि एकत्रित दोन्ही फ्लॅट असलेले फ्लॅट क्र. ७०१, मोजमापित ३०८ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र + २५० चौ.फूट टेरेस (अनु. क्र.। च्या कर्ज खात्याकरीता) आणि फ्लॅट क्र. ७०२, मोजमापित ६७२ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र (अनु. क्र. ॥ च्या कर्ज खात्यामधील) आणि सिमाबद्ध द्वारे: पूर्व: जरी मरी मंदिर द्वारे, पश्चिम: राधा विलास अपार्टमेंट द्वारे, उत्तर: सदर बिल्डिंगीच्या बी विंग आणि मोकळ्या क्षेत्राद्वारे, दक्षिण: रोड द्वारे.

दिनांक: २५.०५.२०२२ मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी ठिकाणः मुंबई

पॉपर्टी बने पोपायस व श्री सिटार्थ ही बोस्पिय यांनी माझ्या हातात

जाहीर सूचना

तुमची (श्रीमती प्रतिभा प्रकाश देसाई ऊर्फ श्रीमती . डोना डॅनियल बाप्तिस्ता) यांची नवशक्ति वर्तमानपत्रात दि. २०.०४.२०२२ रोजी प्रसिद्ध झालेली जाहीर सूचना दि. २०.०४.२०२२ सुपूर्व केली जी सर्वसामान्य जनतेस उद्देशन होती जी माझ्या अशिलांद्रारे दि. २०.०४.२०२२ रोजी प्राप्त झाली. माझे अशील असे नमूद करीत आहेत की तुमची मयत आई रोझ डॅनियल बाप्तिस्ता यांनी . प्रबंधित जमिनीच्य ाभूखंडातील त्यांचा १/५ वा अविभाजित हिस्सा श्री. हेमेंद्र पी. बोस्मिया - मे रष्टमी पॉपर्टीजचे पोपायटर यांना त्यांच्यादरम्यान परस्पर संमतीने मंजर विविध अटी व शर्तीअंतर्गत व मूल्य रकमेवर सर्ने २०१५ मध्ये विक्री करण्याचे . मान्य केले होते व बदल्यात माझ्या अशिलांकडन रु १२,००,०००/- रक्कम प्राप्त केली. त्यामुळे तुमची जाहीर सूचना ही कायदा व नैसर्गिक

ऱ्यायाच्या उद्दिष्टांविरोधात आहे. तम्ही सदर करार व सदर व्यवहाराबद्दल चांगले . गरिचित आहात. माझे अशील नमद करतात की. प्रप्टेंबर महिन्यातही तुम्ही मा्या अशिलांच्या नावे प्रामंजस्य करार केला व पूर्वीच्या कराराची निश्चिती टिली तमेच नवीन मामंजस्य कगा करून मटा कगा पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. माझे अशील नमूद करीत आहेत की सदर एमओय अंतर्गत तम्ही संबंधित तारखांना आरटीजीएसद्वारे एकत्रित रक्कम ह. ४,२६,०००/- प्राप्त केली आहे.

सदर रक्कम तुमच्याकडून मागणी करण्यात आली आहे व माझ्या अशिलांनी ती तुम्हाला वळती केली आहे ज्याची तुन्ही पुष्टी केली आहे. माझे अशील नमद करीत आहेत की त्यामळे तमची जाहीर सचन दि. २०.०४.२०२२ ही खोटी व फसवी असून माझ्या अशिलांवर बंधनकारक नाही. माझे अशील नमूद करीत आहेत की २०१५ चा करार व सप्टेंबर, २०२१ चा एमओयू यानुसार माझे अशील हे तुम्ही व माझ्या अशिलांद्वारे मंजूर अटी व शर्तींनुसार भमिका बजावण्यास तयार आहेत. अश परिस्थितीत माझे अशील तुम्हाला निर्देश देत आहेत की तुम्ही यापुढे जाहीर सूचना दि.२०.०४.२०२२

दिनांक: २८.०५.२०२२ श्री. व्ही. व्ही. शिंदे ठिकाण : मीरा रोड उच्च न्यायालय मुंबई बी - ००६, रश्मी क्रीस्टल, साई

कॉम्प्लेक्स, शांती विहारजवळ. मीरा रोड (प.). ठाणे - ४०११०७ जीई पॉवर इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल७४१४०एमएच१९९२पीएलसी०६८३७९ नोंदणीकत कार्यालय: रिगस मॅग्रम बिझनेस सेंटर्स, ९ वा मजला. प्लॅटिना, ब्लॉक जी, प्लॉट सी - ५९, बीकेसी, बांद्रा (पू.), मुंबई, महाराष्ट्र - ४०००५१ **दरध्वनी क्र.** - +९१ २२ ६७०००५०० संकेतस्थळः www.ge.com/in/ge-power-india-limited



सचना (गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीच्या कंपनीच्या समभागांचे अनिवार्य हस्तांतरण)

याद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") सहवाचता गंतवणकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, वाणिज्य, हस्तांतरण आणि परतावा) नियमावली, २०१६ वेळोवेळी सधारित केल्याप्रमाणे आणि असल्यास. अधिनियमाच्या इतर प्रयोज्य तरतदींनुसा सूचना देण्यात येते की, कंपनी गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या "आयईपीएफ") डिमॅट खात्यात सात (७) सातत्याने वर्षाकरिता दावा न केलेल्या नाभांशासंदर्भात शेअर्स क्रेडिट करेल.

कंपनीने कंपनीकडे उपलब्ध असणाऱ्या भागधारकांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर आठवणीसाठी पत्रे पाठवली होती आणि वित्तीय वर्ष २०१४-१५ पासन लाभांश अजनही ज्यांनी दावा केलेला नाही त्यांच्या आताच्या उपलब्ध पत्त्यावर भागधारकांना आठवणींची पत्रे पाठविण्यात आली असून रविवार, २८ ऑगस्ट, २०२२ रोजी वा तत्पूर्वी सदरचा दावा करावा. पुढे, हस्तांतरणाकरिता शेअर(र्स)ची संख्या आणि त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक वा डीपी आयडी. क्लाएंट आयडी यासह अशा भागधारकांचे तपशील समाविष्ट यादी कंपनीचे संकेतस्थळ www.ge.com/in/ge-power-india-limited यावर उपलब्ध आहे भागधारका(कां)ना वरील नमूद यादीवरून आयईपीएफ यांना हस्तांतरित करण्यात येणारे त्यांच्या शेअर(र्स)चे तपशील तपासण्यासाठी विनंती आहे.

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२ पर्यंत अशा भागधारकांकडून काहीही संवाद न साधल्यास, कंपनी नियमावलीनुसार आयईपीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरण करेल. संबंधित भागधारक ज्यांनी भौतिक स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास आणि ज्यांचे शेअर्स हस्तांतरित होण्यास दायित्व आहे त्यांनी नोंद घ्यावी की, कंपनी नियमावलीनुसार आयईपीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरणाच्या हेतुकरिता त्यांच्याद्वारे धारण प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र(त्रे) निर्गमित करेल आणि अशा इश्यूवर, त्यांचे नाव मूळ शेअर प्रमाणपत्रा(त्रां)वर आपोआप रद्द होईल आणि हे वाटाघाटीयोग्य नसेल.

भागधारका(कां)नी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीद्वारे त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले तपशील आयईपीएफच्या भौतिक शेअर्सच्या हस्तांतरणाच्या हेतूकरिता कंपनीद्वारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र(त्रे) निर्गमनासंदर्भात पुरेसे आहे असे समजण्यात येईल.

आयर्डपीएफ प्राधिकरणाकडन भागधारक दावा परत मागव शकतात जे नियमावलीत विहीत खालील प्रक्रियेद्वारे अशा शेअर्सवर असल्यास, कॉर्पोरेट लाभ आणि न दावा केलेले लाभांश तसेच हस्तांतरित करण्यात येतील. नियमावलीनुसार आयईपीएफचे हस्तांतरित शेअर(र्स) आणि अविभागीय लाभांशासंदर्भात कंपनीविरुद्ध दावा नाही.

भागधारका(कां)ना कोणतीही चौकशी करायची असल्यास, विषय आणि नियमावली सापेक्ष असेल, ते केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, कंपनी प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल यांना सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद - ५०० ०३२ येथे टोल फ्री क्र. १८००-४२५८-९९८ संपर्क साधावा वा einward.ris@kfintech.com येथे ईमेल करा.

जीई पाँवर इंडिया लिमिटेडकरिता

सही/-कामना तिवारी स्थळ: नोएडा कंपनी मचिव तारीख: २७ मे, २०२२



इक्विटास स्मॉल फायनान्स बॅक लि.

(पूर्वीचे नाव इक्विटास हाऊसिंग फायनान्स लि.) नोंदणीकृत कार्यालय : नं. ७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेज–॥, अण्णा सलाई, चेन्नई, टीन - ६००००२. दू.क्र. : ०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

मागणी सूचना

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अन्वये सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदारांनी **इक्विटास हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (इएचएफएल)/इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि (ईएसएफबी)** कडून कर्ज घेतले. सदर कर्जदारांनी त्यांच्या कर्जाचे पे इन्स्टॉलमेंटस प्रदान करण्यात कसूर केली ज्यामुळे त्यांचे कर्ज खाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले. तारण स्थावर मिळकत आणि कर्जदारांच्या उक्त तारखेस कर्ज आणि थकबाकी रक्कमेच्या तपशील खाली दिले आहेत. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते निम्नस्वाक्षरीकार तारण धनकोचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सरफेसी ॲक्ट, २००२ च्या तरतुदीं अन्वये खालील कर्जदारांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे, आणि सदर मिळकतीशी व्यवहार करु नये. जर का, ह्या सूचनेच्या ६० (साठ) दिवसांत खालील कर्जदारांनी त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या थकबाकी रकमेची परतफेड केली नाही तर निम्नस्वाक्षरीकार, मिळकती/तींचा कब्जा घेऊन त्या विकण्यासहित सरफैसी ॲक्टच्या कलम १३च्या पोट-कलम (४) अन्वयं सरक्षित. धनकोंना प्राप्त असलेल्या कोणत्याही एका किंवा जास्त अधिकारांचा वापर करेल.

अनु. क्र.	कर्जदारांचे नाव/ हमीदार (शाखेचे नाव)	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	तारण मत्तांचे वर्णन (स्थावर मिळकत)
?	शाखा : मालेगाव, एल क्र.एसईएमएलईजीएन०३०७४९९ कर्जदार: श्री रामचंद्र मुकलाल पाटील, सह-कर्जदार: सौ.रणुका रामचंद्र पाटील	२२-०४-२०२२ आणि रु. १७,२०,७२५/-	घुळेचा नोंदणीकृत जिल्हा आणि संयुक्त उप प्रबंधक क्लास - २ धुळेच्या उप-नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित मौजे चांदे तालुका घुळे जिल्हा घुळे येथे स्थित गट क्र. १/१, प्लॉट क्र. ९ क्षेत्र मोज. १७५.३२ चौ. मी. धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग, सीमाबद्धतेने: उत्तरेला: प्लॉट क्र. ८, दक्षिणेला: रस्ता, पूर्वेता: रस्ता, पश्चिमेला: गट क्र. २. मोजमाप: १८८६ चौ. फू.
२	शाखा: दत्त नगर एल फ्र. एल फ्र. एसईडीएटीएएन०२९५२२४ कर्जदार: श्री प्रभाकर पांडुरंग गाडेकर, सह-कर्जदार: सौ. शैला प्रभाकर गाडेकर	२९-०४-२०२२ आणि रु. १०,२१,१८९/-	सोलापूरचा नोंदणीकृत जिल्हा आणि उत्तर सोलापूर । च्या उप-नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित मनिष नगर, शेल्गी तालुका. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथे स्थित नगरपालिका क्र. ५१५६३७ मोजमापित ७३.६० चौ. मी. म्हणजेच ७९२ चौ. फू. असलेल्या प्लॉट क्र. ३ च्या पश्चिम बाजूच्या भागापैकी सर्ल्हे क्र. ९ए/१ए/१/२१ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने: उत्तरेला: सदर प्लॉटचा उर्वरित भाग, दक्षिणेला: प्लॉट क्र. ४, पूर्वेला: ५ फूट रस्ता, पश्चिमेला: मोकळी जागा. मोजमाप: ७९२ चौ. फू. सोलापूर वा नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित मनिष नगर, शेल्गी तालुका. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथे स्थित नगरपालिका क्र. ५१५६३७ मोजमापित ६०.६९ चौ. मी. महणजेच ६५३.१२ चौ. फू. असलेल्या प्लॉट क्र. ३ च्या पूर्व बाजूच्या भागापैकी सर्ल्ह क्र. ९ए/१ए/१/१ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने: उत्तरेला: ५ फूट रस्ता आणि सदर प्लॉटचा उर्वरित भाग, दक्षिणेला: प्लॉट क्र. ४, पूर्वेला: स्ता, पश्चिमेला: सदर प्लॉटचा उर्वरित भाग. मोजमाप: ६५३.१२ चौ. फू.
э	शाखा : गारखेडा एल क्र. एसईजीआरकेईडी ०२८५४३० कर्जदार: श्री दिलीप माधवराव औसरमल, सह-कर्जदार: सौ. शोभा दिलीप औसरमल	२९-०४-२०२२ आणि रु. ७,३४,१०५/-	औरंगाबादचे संयुक्त उप-प्रबंधक क्लास-२ औरंगाबाद आणि नोंदणीकृत जिल्ह्याच्या उप-नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित महानगरपालिका औरंगाबाद, ता. आणि जि. औरंगाबादच्या हद्दीमधील मौजे हरसूल येथे स्थित सर्ल्हे क्र. १३०, प्लॉट क्र. १०६ क्षेत्र मोज. ९९.१६ चौ. मी. म्हणजेच १०६७ चौ. फू. धारक मिळकतीचे ते सर्व माग आणि विभाग, सीमाबद्धतेने: उत्तरेला: ६.०० मी. रूंद रस्ता, दक्षिणेला: प्लॉट क्र. १०४, पूर्वेला: मोकळी जागा, पश्चिमेला: प्लॉट क्र. १०७. मोजमाप: १०६७ चौ. फू.
8	शाखाः आकुर्डी एल क्र. एसईएकेयुआरडी०३०५२४४ कर्जदारः श्री. शकीलहमाद बाबूभाई नदाफ, सह- कर्जदारः सौ. परबीन शकीलहामद नदाफ, श्री. बाबुसो लाडलेसो नदाफ, सौ. सूजना बाबूभाई नदाफ.	०४-०५-२०२२ आणि रु. १३,९१,२९६/-	सोलापूरचे एसआरओ माळशिरस आणि नोंदणीकृत जिल्ह्याच्या उप-नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित मौजे अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे स्थित जी सापेक्ष मिळकत क्षेत्र मोज. १६३.१० चौ. मी. म्हणजेच १७५४.९५ चौ. फू. पैकी एकूण क्षेत्र मोज. २५६.०६ चौ. फू. जे क्षेत्र मोज. प्लॉट क्र. ४ पैकी सर्ल्हे क्र. ७८, एकूण क्षेत्र मोज. ०३एच-८०आर. धारक मिळकतीचे ते सर्व माग आणि विभाग. सीमाबद्धतेने: उत्तरेने: प्लॉट क्र. ०३, दक्षिणेने: श्री. गुलाम नदाफ शेख यांची मिळकत, पूर्वेने: कॉलनी रोड, पश्चिमेने: सर्ल्ह क्र. ८०, मोजमाप: १७५४.९५ चौ. फू.
ч	शाखा : परतवाडा एल क्र. एसईपीएटीडब्लूए०३१९७३३ कर्जदार: श्री अब्दुत शोएब अब्दुल रियाझ, सह-कर्जदार: श्री अब्दुल रियाझ अब्दुल रीफ, सी.सायरा बानो अब्दुल रियाझ	०४-०५-२०२२ आणि रु. ३,६३,६०१/-	अमरावतीच्या नोंदणीकृत जिल्हा आणि अचलपूरच्या उप-नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित नगर - पिषद, अचलपूर, ता. अचलपूर, जि. अमरावतीच्या हद्दीमधील मौजा परतवाडा येथे स्थित त्यावरील बांधकामासह एकूण मोजमापित २२३४४ चो. फू. पैकी नाझुल शीट क्र. ११-सी, मिळकत टाईप-बी, वॉर्ड क्र. १०, मोजमापित १००० ची. फू., (म्हणजेच ९२.९३ ची. मी.) धारक नाझुल प्लॉट क्र. ९९/१ चा पश्चिम भाग धारक जीमनीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने: उत्तरेने: श्री. अब्दुल राक्ष अच्दुल राक्ष यांचा प्लॉट, दक्षिणेने: मुख्य रस्ता, पूर्वेने: श्री. अब्दुल राक्ष अब्दुल राक्ष यांचा प्लॉट, पश्चिमेने: मोकळी जागा. मोजमाप: मोजमापित १००० ची. फू.
æ	शाखा : उदगीर एल क्र. एसईयुडीजीआयआर०३१२८५६ कर्जदार: श्री कलीम सय्यदअनस्यद, सह-कर्जदार: सौ. आयशाबानू कलीम सय्यद	०४-०५-२०२२ आणि रु. ७,२६,७५९/-	लातूरचा नोंदणीकृत जिल्हा आणि उदगीर च्या उप-नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित उदगीर तालुका उदगीर जि. लातूर येथे स्थित नगरपालिक क्र. १-४-१८३३ मोजमापित १२६.६६ चौ. मी. म्हणजेच १३६२.९ चौ. फू. असलेल्या प्लॉट क्र. ०३ पैकी सर्ल्हे क्र. २३३/४ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने: उत्तरेने: २० फूट रोड, दक्षिणेने: प्लॉट क्र. ५, पूर्वेने: प्लॉट क्र. ०२, पश्चिमेने: गंभीरे यांची जमिन मोजमाप: १३६२.९ चौ. फू.
9	शाखाः जामखेड एल क्र. एसईजेएएमकेडी०२०६३५३ कर्जदारः सी. पूजा शामराव गायकवाड, सह-कर्जदारः श्री. शामराव	०४-०५-२०२२ आणि रु. ११,४३,५६६/-	अहमदनगरचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-प्रबंधक ग्रेड - १च्या उप-नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित जामखेड नगरपरिषद, ता. जामखेड, जि. अहमदनगरच्या हदीमधील मौजे जामखेड येथे स्थित गट क्र. ११८६ पैकी ह्या बांधकामित क्षेत्र ९ ची. मी. आणि उर्वरित मोकळे प्लॉट क्षेत्रामधील ग्रामपंचायत मिळकत क्र. ५५६१/४३४५, क्षेत्र लांबी पूर्व पश्चिम ३३ फूट रे रहेंदी दक्षिण उत्तर ३५ फूट, एकूण क्षेत्र मोज. १०८९ ची. फू. म्हणजेच १०१.२० ची. मी.धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने: उत्तरेने: रस्त, दक्षिणोने: आशाबाई समुद्रे यांचा जोडलेला प्लॉट, पूर्वेने: १० फूट रुंद रस्ता, पश्चिमेने: रामदास गायकवाड यांचा प्लॉट. मोजमाप: १०८९ ची. फू.
۷	शाखाः ताराबाई पार्क एल क्र. ईएमएफटीआरबीएआय००२३७८८ कर्जदारः श्री. संग्रामसिंग विद्वलिंग राजपूत, सह-कर्जदारः सौ.लक्ष्मी बलदेवसिंग राजपूत.	०४-०५-२०२२ आणि इ. २३,८१,९१३/-	अहमदनगरचा नोंदणीकृत जिल्हा आणि शिरोळेच्या उप-नोंदणीकृत जिल्ह्यामधील येथे स्थित भवर छाया अपार्टमेंट त्यांचे सुपर बिल्ट-अप क्षेत्र मोजमापित ६८-३१ चौ. मी. आणि त्याचे बिल्ट-अप क्षेत्र मोजमापित ६८-३२९ चौ. मी. अणि त्याचे बिल्ट-अप क्षेत्र मोजमापित ५६-३९ चौ. मी. वर लाजके हिए येथे स्थित शहर सर्व्हें क्र. १०८८ए, ज्याचे एकूण क्षेत्र मोजमापित ४७१.६ चौ. मी. वर बांधकामित आहे त्यामधील दुसऱ्या मजल्यावरील प्लॅट क्र. ८ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. उत्तरेने: बाहुबली पतसंस्था यांची इमारत मिळकत, दक्षिणेने: फ्लॅट क्र. एफ, पूर्वेने: रस्ता, पश्चिमेने: स्टेअरकेस. मोजमाप: ६०७ चौ. फू.

जाहीर सूचना

दयानंद पुजारी

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, <mark>श्री. तरुण एन. छेडा, श्री. उदय एन. छेडा</mark> व <mark>श्री. अरुण</mark> एन. छेडा हे खालील अनुसूचित विस्तृतपणे विवरणीत जागेचे जमीनमालक आहेत व श्री. रमेश के. सिंग, श्री. राहूल आर. सिंग, श्री. ब्रृजेश आर. सिंग व श्री. अनुराग आर. सिंग यांच्याद्वारे सूचित केल्यानुसार, श्री. रमेश के. सिंग, श्री. राहूल आर. सिंग, श्री. ब्रूजेश आर. सिंग व श्री. अनुराग आर. सिंग हे श्री. गोमती प्रसाद सिंग (मयत) - जागेचे भाडेकरू यांचे कायदेशीर वारस आहेत व भाडेकरूंचे अन्य कोणीही कायदेशीर वारस नाहीत व जागेच्या भाडेकरूंचे कायदेशीर वारस हे खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरणीत जागेसंदर्भातील त्यांचे वहिवाट हक्क जमीनमालकांच्या नावे जमा करू इच्छित आहेत

कोणाही व्यक्तीचा वा व्यक्तींचा खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरीत जागा वा तिच्य कोणत्याही भागासंदर्भात वा वर वा विरोधात वा त्यांतील भाडेकरूंच्या वहिवाट हक्कांसंदर्भात एफएसआय, टीडीआर, विक्री, अभिहस्तांकन, मृत्यूपश्चात वारसा, भेट, विनिमय, भार, भाडेकरार, वहिवाट, अनुज्ञप्ती, गहाण, प्रभार, निषेधाज्ञा, इच्छापत्र, धारणाधिकार, हस्तांतरण, विचाराधीन विवाद, देखभाल, ताबा, उप-भाडेकरार, उप-विह्वाट, न्यास, विभाजन, संपादन, मागणी, उत्तराधिकार, सुविधाधिकार, जप्ती, ताबा, प्रत्यावर्ती हक्क वा अन्य व वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही हक्क वा कोणत्याही न्यायालयाचा आदेश/निवाडा/निकाल, पर्याय करार वा अन्य कोणत्याही प्रकारचा करार वा अन्य स्वरूपात कोणताही हिस्सा, हक्क अधिकार, हितसंबंध, संपत्ती, दावा वा मागणी असल्यास त्यांनी त्याांच्या दाव्यावर आधारित सहाय्यक कागदोपत्री पुराव्यासमवेत लिखित स्वरूपात अधोहस्ताक्षरितांना मोना एन्टरप्राइज, दुकान क्र. २, धुरू वाडी, जी. के. मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३, महाराष्ट्र येथे सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लिखित स्वरूपात सूचित करावे अन्यथा असा कोणताही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा वा मागणी, काही असल्यास ते अधित्यागित व /वा परित्यागित समजण्यात येतील.

वरील संदर्भित अनुसूची (जागेचे विवरण)

१) फ्लॅट क्र. ६, मोजमापित १८०चौ. फूट चटई क्षेत्रफळ, पंजाबी चाळ नावाने ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावरील, पंजाबी चाळ, पथ क्र. एन६४६०, बी. ए. रोड, रमणिक वाडीजवळ, घाटकोपर् (पश्चिम), मुंबई - ४०० ०८६ व कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. १०६ १०६/१ ते १५, सर्व्हे क्र. १६४, हिस्सा क्र. २ (पार्ट) धारक जिमनीच्या भूखंडावर निर्मित, गाव घाटकोपर विभाग, नोंदणीकरण उपजिल्हा मुंबई उपनगर येथील

दिनांक : २८ मे, २०२२

श्री. तरुण एन. छेडा. श्री. उदय एन. छेडा, श्री. अरुण एन. छेडा

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मी **- श्रीमती रेखा ए. छेडा** राहणार सागर मंदिर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, २ रा मजला, फ्लॅट क्र. ९, रस्ता क्र. ५, ऑफ केडल रोड, माहीम मुंबई - ४०० ०१६ मी खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरणीत जागा गहाण ठेवू इच्छित

सही / - प्राधिकृत अधिकारी, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.

कोणाही व्यक्तीचा वा व्यक्तींचा खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरीत जागा वा तिच्या कोणत्याही भागासंदर्भात वा वर वा विरोधात एफएसआय, टीडीआर, विक्री, अभिहस्तांकन, नृत्यूपश्चात वारसा, भेट, विनिमय, भार, भाडेकरार, वहिवाट, अनुज्ञप्ती, गहाण, प्रभार, निषेधाज्ञा. च्छापत्र, धारणाधिकार, हस्तांतरण, विचाराधीन विवाद, देखभाल, ताबा, उप-भाडेकरार, उप व्रहिवाट, न्यास, विभाजन, संपादन, मागणी, उत्तराधिकार, सुविधाधिकार, जप्ती, ताबा, प्रत्यावर्ती हक्क वा अन्य व वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही हक्क वा कोणत्याही न्यायालयाच आदेश/निवाडा/निकाल, पर्याय करार वा अन्य कोणत्याही प्रकारचा करार वा अन्य स्वरूपात कोणताही हिस्सा, हक्क, अधिकार, हितसंबंध, संपत्ती, दावा वा मागणी असल्यास त्यांनी त्यांच्या । त्यावर आधारित सहाय्यक कागदोपत्री पुराव्यासमवेत लिखित स्वरूपात अधोहस्ताक्षरितांना मोना एन्टरप्राइज, दुकान क्र. २, धुरू वाडी, जी. के. मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३, महाराष्ट्र वेथे सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लिखित स्वरूपात सूचित करावे अन्यथा असा कोणताही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा वा मागणी, काही असल्यास ते अधित्यागित व /वा परित्यागित समजण्यात येतील.

वरील संदर्भित अनुसूची (जागेचे विवरण)

सागर मंदिर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे वितरीत शेअर प्रमाणपत्र क्र. १३ दि. ०१ ऑगस्ट, १९६० अंतर्गत विहित विभिन्न क्र. २०२६ ते २२२५ (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु. ५०/- (रु. पन्नास मात्र) दर्शनी मूल्याचे एकत्रित रु. १०,०००/- (रु. दहा हजार मात्र) मूल्याचे २०० (दोनशे) पूर्णत: प्रदानित शेअर्स

सागर मंदिर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे वितरीत शेअर प्रमाणपत्र क्र. १४ दि. ०१ ऑगस्ट, १९६० अंतर्गत विहित विभिन्न क्र. २२२६ ते २३७० (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु. ५०/- (रु. पन्नास मात्र) दर्शनी मूल्याचे एकत्रित रु. ७२५०/- (रु. सात हजार दोनशे पन्नास मात्र) मूल्याचे १४५ (एकशे पंचेचाळीस) पूर्णत: प्रदानित शेअर्स.

फ्लॅट क्र. ९, मोजमापित ८२.५३ चौ. मी. बिल्ट अप क्षेत्र, २ रा मजला, इमारतीचे नाव सागर मंदिर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड व सागर मंदिर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड इमारतीतील, रस्ता क्र. ५, ऑफ केडल रोड, माहीम, मुंबई - ४०० ०१६ व माहीम विभागाचा कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. २१५ धारक जिमनीच्या भूखंडावर निर्मित, नोंदणीकरण

जिल्हा मुंबई शहर येथील श्रीमती रेखा ए. छेडा

दिनांक : २८ मे, २०२२ मोना एन्टरप्राइज, दुकान क्र. २, धुरू वाडी, जी. के. मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३.



कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड

दूर.: ९१ (२२) २४०४४८५५/७६, फॅक्स: ९१ (२२) २४०४ ४८५३ **सीआयएन नं. :** एल६५९१०एमएच१९८५पीएलसी०३७९९८

३१.०३.२०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

						(रु. लाखांत)				
		अलिप्त								
	तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१	मागील वर्षातील संपलेले संलग्न ३ महिने ३१.०३.२०२१	संपलेल्या विद्यमान कालावधीकरिता तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी ३१.०३.२०२२	संपलेल्या मागील कालावधीकरिता तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी ३१.०३.२०९१				
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३४३.३९	२८२.३७	३०४.८६	१३०७.२०	997.08				
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी#)	५८.३०	₹७.०४	३९.६४	१८१.०३	९९.५१				
ş	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	५८.३०	३७.०४	३९.६४	१८१.०३	९९.५१				
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /र्किवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	47.98	२७.३९	४०.०१	१४३.७१	८५.४८				
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	५२.९१	२७.३९	४०.०१	१४३.७१	८५.४८				
ξ	समभाग भांडवल	६८९.००	६८९.००	६८९.००	६८९.००	६८९.००				
Ø	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे				৬৬.০९	(६६.६२)				
6	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)									
	(ए) मूलभूत	0.00	0.80	0.46	7.09	8.28				
	(0) 30									

<u>टिपा:</u>

ठिकाण: मुंबई

१. वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण २६ मे, २०२२ रोजी झालेल्या सभेत लेखापरीक्षित समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाने मंजुर केले.

२. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) आणि कंपनीची वेबसाईट (<u>www.kunststoffeindia.com</u>) वर उपलब्ध आहे.

३. वरील निष्कर्ष निगम व्यवहार मंत्रालयाद्वीरा अधिसूचित केल्याप्रमाणे इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस् (इंड एएस) चे पालन करून तयार केले आहेत.

४. संलग्न मागील कालावधीकरिता आकडेवारी तिला तुलनात्मक करण्यासाठी, जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठन/पुनर्वर्गीकरण केली आहे. मागील कालावधीची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षांच्या संदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रकाशित तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे.

दिनांक: २६.०५.२०२२

संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड सोनिया पी. शेठ

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०२६५८७९४

धुरू वाडी, जी. के. मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३.

मोना एन्टरप्राइज, दुकान क्र. २,

दिनांक: २८.०५.२०२२, ठिकाण: महाराष्ट्र